

August 12, 2022

BSE Limited
National Stock Exchange of India Limited

Kind Attn: Manager - Corporate Relationship

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding publication of Un-Audited Financial Results for the 1st Quarter of Financial Year 2022-23 and Three months ended on June 30, 2022

Ref: Scrip Code - BSE - 540789/ NSE - DNAMEDIA – EQ

This is in continuation to our communication dated August 10, 2022, wherein the Company had duly submitted the Un-Audited Financial Results of the Company for the 1st Quarter of Financial Year 2022-23 and three month ended on June 30, 2022, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Limited Review Report of Auditors' on financial statements.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers viz. in English Newspaper - "Free Press Journal" and Marathi Newspaper - "Navshakti" (Mumbai Edition) on August 12, 2022.

Request you to kindly take the same on record.

For Diligent Media Corporation Limited



Jyoti Upadhyay
Company Secretary & Compliance Officer



Encl: As above

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED
 Regd. Office: "A Wing, Marathon Future, 10th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013
 CIN : L22120MH2005PLC151317 Website: www.dmedia.com Email: compliance@dmindia.com Tel: +9122121061234
 Unaudited financial results for the Quarter ended 30th June, 2022 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year ended	
	30-06-2022 Unaudited	31-03-2022 Unaudited	30-06-2021 Unaudited	31-03-2022 Audited
Continuing Operations				
1) Total Income from Operations	114.22	67.29	194.81	648.29
2) Net Profit/(Loss) for the period (before tax)	(716.36)	(344.03)	194.81	(692.03)
3) Net Profit/(Loss) for the period after tax	(716.36)	(344.03)	194.81	(692.03)
4) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)**	3,506.14	1,702.35	(320.07)	2,391.22
5) Equity Share Capital	-	-	-	1,177.08
6) Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	(56676.60)
7) Earning per Share (face value Rs. 1/- each) (not annualised)				
Basic & Diluted (for Continuing Business (Rs.))	(0.61)	(0.21)	0.17	(0.59)
Basic & Diluted (for Discontinued Business (Rs.))	3.59	1.74	(0.44)	2.62
Basic & Diluted (for Continuing & Discontinued Business (Rs.))	2.98	1.45	(0.27)	2.03
** It includes profit/losses from discontinued operation	4,222.50	2,049.72	(514.88)	3,086.60

Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company website www.dmedia.com. 2) The financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Place: Mumbai
Date: 10/08/2022

For Diligent Media Corporation Limited
Nishkant Usadhay
Non Executive Director
DIN: 0779721

ATV PROJECTS INDIA LIMITED
 (CIN : L99999MH1987PLC042719)
 Registered Office : 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 Tel No: (022)28380346/49; Fax: (022)28380353
 E-mail ID: atvprojects@gmail.com website: www.atvprojects.co.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2022

(Rs in Lakhs)

Particulars	Quarter Ended			
	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
Total Income from operations	744.17	983.22	649.61	3312.85
Net Profit / (Loss) for the Period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	125.86	30.31	91.65	272.45
Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional and/or Extraordinary items)	125.86	30.31	91.65	696.64
Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and/or Extraordinary items)	125.96	127.43	93.34	799.89
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	125.96	127.43	93.34	361.72
Equity Share Capital	5255.57	5255.57	5255.57	5255.57
Earnings Per Share (of Rs.10/- each) for continuing and discontinued operations)				
Basic : (In Rs.)	0.24	0.24	0.18	1.51
Diluted : (In Rs.)	0.24	0.24	0.18	1.51

Notes: 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange and Company website (www.bseindia.com). 2) The above Unaudited results for the Quarter ended 30/06/2022, were reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2022 in terms of clause 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations, 2015 and have been subjected to limited review by the statutory auditor of the Company.

For ATV PROJECTS INDIA LIMITED
Sd/-
(Pooja Bagwe)
Director

Place: Mumbai
Date: 10.08.2022

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
 District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum/deemed conveyance/Notice/2636/2022 Date: 10/08/2022
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 234 of 2022

New Khakhar Apartment Co-Op. Hsg. Society Ltd., having address at: M. G. Cross Road No. 1, Near Swami Vivekanand School, Kandivali (West), Mumbai 400 067, Applicant **Versus** 1) Khakhar Constructions, Having address at: 325, Gemstar Commercial Complex, Kanhpada, Ramchandra Lane Extension, Off. Link Road, Malad (West), Mumbai - 400064, 2) M/s. Candy Filters India Pvt. Ltd., 3) Chimanlal Panachand Shah, 4) Deoji Aarjun, 5) Nathubhai Shankerbhai, 6) Dilip Shamrao Kerkar, 7) M/s. Orion Engineering Works Pvt. Ltd., 8) Dilip Shamrao Kerkar, 9) Gangadhar S. Mundkar, 10) Wamanrao Shashidhar Gharse, 11) Chandrakant Krishna Panandikar, 12) Rajiv Keshav Churi, 13) M/s. Neo Land Developers, Opponent No. 2 to 13 having last known address at Survey No. 131, Hissa No. 2, CTS No. 1108(A), of Village Kandivali, Taluka Borivali, M. G. Cross Road No. 1, Near Swami Vivekanand School, Kandivali (West), Mumbai-400 067, 14) Khakhar Apartment CHS Ltd., Behind Parekh Nagar, Off. M. G. Cross Road No. 1, Kandivali (West), Mumbai-400 067, 15) Additional Collector of Mumbai Suburban (ULC), Administrative Building, 5th floor, Near Chetna College, Bandra (East), Mumbai - 400101. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Deemed Conveyance for the Applicant Society of Land bearing Survey No. 131, Hissa No. 2, CTS No. 1108(A), of Village Kandivali, Taluka Borivali, District Mumbai Suburban, admeasuring 642.90 Sq. Mtrs., out of 4668.50 Sq. Mtrs., and the proportionate undivided share in the common areas, with the Entry Gate common between the Applicant and opponent No. 14, in District Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 29/08/2022 at 02:00 p.m.
 Sd/-
 (K. P. Jebale)
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

Tata Realty and Infrastructure Limited
 CIN : U70102MH2007PLC168300
 Regd. Office : "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400 033
 Tel. 91 22 6661 4444, Fax : 91 22 6661 4452, Website : www.tatarealty.in

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2022
 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(INR in crores)

Particulars	For the quarter ended	
	30 June 2022 (Unaudited)	31 March 2022 (Audited)
1 Total Income from Operations	25.51	127.01
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(79.88)	48.55
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(76.49)	(5.24)
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(76.49)	(5.24)
5 Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	301.77	856.94
6 Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	1,617.31	1,617.31
7 Reserve (excluding Revaluation Reserves)	1,893.06	(778.60)
8 Securities Premium Account	757.69	757.69
9 Net worth	4,121.56	3,896.28
10 Paid up Debt capital / Outstanding Debt	4,219.50	4,080.00
11 Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	NA	NA
12 Debt Equity ratio (in times)	1.02	1.05
13 Earnings per share (Face value of INR 10/- each)		
(a) Basic (INR)	(0.47)	(0.03)
(b) Diluted (INR)	(0.47)	(0.03)
14 Capital Redemption Reserve	NA	NA
15 Debenture Redemption Reserve	Refer Note 4	Refer Note 4
16 Debt Service Coverage Ratio (in times)	(0.01)	0.17
17 Interest Service Coverage ratio (in times)	(0.26)	1.23

Notes: 1) The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE Ltd. i.e. https://www.bseindia.com. 2) For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URL: https://www.bseindia.com. 3) As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter / year. Hence, this clause is not applicable. 4) The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act, 2013 due to unavailability of the profits of the company for payment of a dividend during the period / year. 5) In accordance with SEBI circular dated October 5, 2021, the Company has availed an exemption w.r.t. presentation of corresponding quarterly financial results for the quarter ended 30 June 2021.

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited
 CIN : U70102MH2007PLC168300
 Sanjay Dutt
 Managing Director
 DIN - 05251670

Place : Mumbai
 Dated : 10 August 2022

THE JAIN SAHAKARI BANK LTD.
 (Multi State Co-Operative Bank)
 Head Office: HiraBaug, C P Tank, Mumbai - 400 004
 Tel No.2382 4374/2386 4389 E-mail: ceo@jainbank.co.in

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING
Notice of 76th Annual General Meeting

Notice is hereby given that the Seventy Sixth Annual General Meeting of THE JAIN SAHAKARI BANK LIMITED will be held on **Tuesday the 30.08.2022 at 3.00 P.M** at Sheth Hirachand Gumanji Dharamshala, (HiraBaug), C P Tank, Mumbai - 400004 to transact the following Business:

- To read and confirm the minutes of the previous Annual General Meeting held on 04.12.2021 & Special General Meeting on 25.02.2022.
- To Consider and adopt the report of the Board of Directors and Audited Statement of Accounts for the year ended 31.03.2022.
- To fix the limit of outside borrowings as per Bye-Laws No.35 (II)
- To appoint Statutory Auditor as per RBI Circular dated 27.04.2021 for year 2022-23.
- To consider and adopt the Budget for the financial year 2022-2023.
- To felicitate Director & staff who have rendered 25 years services continuously.
- Amendment of By-laws for appointment of Board of Management, By-laws No.51 as per RBI Circular No. RBI/2019-20/128/DoR(PCB). BPD Cir.No. 8/12.05.002/2019-20, December 31, 2019.
- To declare name of Elected Directors for the Period 2022-23 to 2027-28.
- Any other matter with the permission of the Chair.

In the absence of quorum within half an hour after the scheduled time the meeting shall be adjourned and the adjourned meeting will be held on the same day & same place at 3.30P.M. Such adjourned meeting need not have any quorum.

NOTE: MEMBERS DESIROUS OF SPEAKING AT THE MEETING SHOULD GIVE THEIR NAMES WHILE SIGNING THE ATTENDANCE REGISTER.

BY THE ORDER OF THE BOARD OF DIRECTORS
 Sd/-
 (V.G.Tengshe)
 CHIEF EXECUTIVE OFFICER

Place : MUMBAI. (V.G.Tengshe)
 Date : 11.08.2022
 Note: Copies of Annual Report are available for members at all our Branches and on our bank website : www.jainbank.co.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client, Dinesh Kumar Kalu Prasad Gupta intend to purchase the residential premises more particularly described in the Schedule hereunder written from Mr. Sebastian Joseph Dsouza being the only heirs of Mrs. Sunta Sebastian Dsouza. During her life time Mr. Sebastian Joseph Dsouza AND Mrs. Sunta Sebastian Dsouza had entered into an Agreement for Sale dated 1st March 2018 registered with sub registrar of Assurances at Bandra under serial No.BDR-4-2049-2018 for purchase of the said Residential Apartment more particularly described in the Schedule hereunder written with Shivalki Ventures Pvt. Ltd. and Gajraj Developers. She died intestate on 27-06-2021 at Mumbai leaving behind her husband, Mr. Sebastian Joseph Dsouza as her only legal heirs as per the law by which she was being governed at the time of her death.

Any person having any claim or right in respect of the said Residential Apartment by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, nomination or encumbrances however or otherwise shall intimate the same along with the supporting documents to the undersigned within 10 days from the date of the publication of this notice, of such claim, if any, failing which the aforesaid transaction of the said Residential Apartment shall be completed without reference to such claim and the claims if any, of such person shall be treated as waived and binding on the claimant.

THE SCHEDULE ABOVE
 REFERRED TO:
 (Description of the Residential Apartment)
 ALL THAT residential premises bearing No. 807 admeasuring 291 sq. ft. of carpet area on 8th floor in A wing of building to be known as Prabhat Darshan being constructed on property bearing CTS Nos. 255, 255/1 to 255/36, CTS No. 256, 256/1 to 24 and CTS No. 257 and 257/1 to 7 of village Bandra (East), Taluka Andheri, Mumbai Suburban District and situated at Jawahar Nagar, opp. Railway Bridge, Khar (East), Mumbai.
 Date: 12/08/2022
 Adv Swati Gawde
 mayuresh building Gr. floor
 Tembhi Naka Thane W 400601

BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED
 CIN : L65100MH1960PLC011835
 22/B, Mittal Tower, 210 Nariman Point, Mumbai - 400 021.
 Email id:- contact@bomox.com | Website:- www.bomox.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022
 (Rs. in lakhs)

Particulars	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 31.03.2022	Quarter ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	(1,548.60)	(262.53)	1,491.58	3,334.67
Net Profit / (Loss) for the year (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,594.32)	(289.00)	1,439.81	3,155.81
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,594.32)	(289.00)	1,439.81	3,155.81
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,420.34)	(282.88)	1,280.60	2,806.84
Total Comprehensive Income for the year (comprising profit or (loss) for the year after tax and other Comprehensive income after tax)	(3,676.89)	(1,541.09)	2,270.40	2,401.95
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00
Earnings Per Share (EPS) of Rs. 100/- each- Basic & diluted (not annualised)	(946.89)	(188.59)	853.73	1,871.23

Notes: 1) The above is an extract of the detailed format of the Quarterly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on Company's website at www.bomox.com. 2) The above unaudited financial results of the Company for the Quarter ended 30th June, 2022 have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 11th August, 2022. 3) The financial results for the Quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. 4) The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as amended (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. 5) Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.

By Order of the Board
 Sd/-
 Hema Renganathan
 Whole-Time Director
 DIN: 08684881

Place : Mumbai
 Date: 11th August, 2022

ALLCARGO LOGISTICS LIMITED
 (CIN: L63010MH2004PLC073508)
 Regd. Off.: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kallina, Santacruz (E), Mumbai - 400 098.
 Tel No. : +91 22 6679 8100
 Website: www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022
 (₹ In Lakhs except earnings per share)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended June 30, 2022	Quarter ended June 30, 2021	Year ended March 31, 2022	Quarter ended June 30, 2022	Quarter ended June 30, 2021	Year ended March 31, 2022
		(Un-Audited)	(Un-Audited)	Audited	(Un-Audited)	(Un-Audited)	Audited
1	Total Income from Operations	1,05,157	85,894	3,67,665	5,69,660	3,45,914	20,11,441
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extra ordinary items)	7,903	24,557	37,217	33,794	12,514	1,10,458
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extra ordinary items)	10,686	29,534	42,628	39,038	17,875	1,25,015
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extra ordinary items)	6,938	24,900	38,517	28,023	10,583	96,460
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,738	24,859	37,293	26,333	12,287	96,108
7	Equity Share Capital	4,914	4,914	4,914	4,914	4,914	4,914
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	1,86,670	-	-	3,11,262
9	Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each)						
	For continuing and discontinued operations						
1.	Basic :	2.85	10.16	14.91	10.78	4.77	37.68
2.	Diluted:	2.85	10.16	14.91	10.78	4.77	37.68

Notes: 1) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Company at www.allcargologistics.com and website of BSE Limited at <https://www.bseindia.com/> and National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com/>. 2) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their Meetings held on August 10, 2022.

For and on behalf of Board of Directors
Allcargo Logistics Limited
 Sd/-
 Shashi Kiran Shetty
 Chairman and Managing Director
 (DIN:00012754)

Date: August 10, 2022
 Place: Mumbai

Integrated Logistics Solutions.
 Designed with Ingenuity.
 Delivered across the Globe.

INVOC | CFS | PROJECT & ENGINEERING SOLUTIONS
CONTRACT LOGISTICS | LOGISTICS PARK

TRENT LIMITED
 A TATA ENTERPRISE
 CIN: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001;
 Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Cit Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051;
 Email Id: investor.relations@trent-tata.com; Tel: 022-67009000; Website: www.trentlimited.com.

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2022
 Rs. In Crores

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	For Quarter Ended		For Year ended		For Quarter Ended		For Year ended	
	30 th June, 2022	31 st March, 2022	30 th June, 2021	31 st March, 2022	30 th June, 2022	31 st March, 2022	30 th June, 2021	31 st March, 2022
1 Total income from operations	1,694.37	1,287.40	379.64	4,159.70	1,846.98	1,372.97	544.79	4,673.23
2 Net Profit/(Loss) for the quarter / period/ year (before tax, exceptional and /or extraordinary items)	132.96	94.87	(110.24)	336.16	146.71	(1.28)	(151.82)	138.66
3 Net Profit/(Loss) for the quarter/ period/ year (before tax after exceptional and /or extraordinary items)	132.96	94.72	(110.24)	323.00	146.71	(1.28)	(163.72)	111.22
4 Net Profit/(Loss) for the quarter/ period/ year (after tax after exceptional and /or extraordinary items)	102.62	74.87	(83.75)	249.63	114.93	(20.87)	(138.29)	34.60
5 Total Comprehensive Income after tax for the quarter/period/ year (Comprising Profit/ (Loss) for the quarter/ period/year (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	102.57	81.12	(83.49)	246.84	114.85	(6.14)	(137.91)	40.71
6 Paid-up equity share capital (Face Value of Rs.1 per Equity Share)	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55
7 Reserves (Excluding revaluation reserve)	2,651.19	2,296.94	2,587.67	2,293.64	2,293.64	2,042.00	2,213.89	
8 Securities Premium Account	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	1,924.30	
9 Network	2,783.50	2,432.38	2,720.00	2,443.67	2,186.34	2,364.00		
10 Paid up Debt Capital/outstanding Debt			4,580.89					
11 Outstanding Redeemable Preference Shares								
12 Debt Equity Ratio	1.70		1.45	1.68				
13 Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised):								
(a) Basic	2.89	2.11	(2.36)	7.02	3.67	0.00	(3.56)	2.98
(b) Diluted	2.89	2.11	(2.36)	7.02	3.67	0.00	(3.56)	2.98
14 Capital Redemption Reserves	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	7.00	
15 Debenture Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	100.00	
16 Debt Service Coverage Ratio	2.04	(0.50)	0.93					
17 Interest Service Coverage Ratio	2.44	(0.61)	2.10</					



THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED

Registered Office : P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA. CIN - L01110MH1933PLC001930.

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022

Sr. No.	Particulars	(Rupees in Lacs)				
		Quarter Ended (Unaudited) 30.06.2022	Quarter Ended (Audited) 31.03.2022	Quarter Ended (Unaudited) 30.06.2021	Year Ended (Audited) 31.03.2022	Year Ended (Audited) 31.03.2021
1)	Total Income from operations (net)	229.11	257.05	94.86	747.70	586.69
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(63.77)	(120.89)	(110.22)	(429.93)	(458.09)
3)	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(63.77)	(134.03)	(110.22)	205.65	(474.73)
4)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(63.77)	(5.16)	(110.22)	194.95	(291.98)
5)	Total Comprehensive Income for the Period [Comprehensive Profit / Loss Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(63.77)	(5.16)	(110.22)	194.95	(291.98)
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 50/- each)	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	-	-	-	459.81	264.86
8)	Earnings Per Share (of Rs. 50/- each) (for continuing and discontinued operations) - Basic	(93.77)	(7.59)	(162.08)	286.69	(429.38)
	Diluted	(93.77)	(7.59)	(162.08)	286.69	(429.38)

Notes:

- The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th August 2022.
- During the quarter ended 30-June-2022 no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- The company has sold few assets as scrap which forms the part of Sugar division for an amount of Rs. 14,42,435/- and the same is recorded under income.
- The above results for quarter ended on 30th June, 2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.ravalgaon.in).

Place : MUMBAI
Date : 11th August, 2022

For The Ravalgaon Sugar Farm Limited
Sd/-
Harshavardhan B. Doshi
Chairman & Managing Director

सर्वजनिक जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेला अशी सूचना दिली जाते की, आमच्या संस्थेच्या नोंदणीनुसार श्री. विनल रामसुजु हरिजन हे आमच्या त्रिमुर्ती को-ऑप. हौसिंग सोसायटीचे सभासद होते. बिल्डींग क्र. ३/३, रूम नंबर ७०३, सातवा मजला, त्रिमुर्ती को-ऑप. हौ. सोसायटी लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, सदेश रोड, कान्पुर मार्ग (परिचम), मुंबई - ४०००७८ या सदसिनेचे मालक होते. त्यांनी संस्थेचे भाग क्र. ८२१ ते ८२५, रॉयल सर्टिफिकेट नंबर १५ धारण केलेले होते. कै. विनल रामसुजु हरिजन यांचे निधन दिनांक २९/०६/२०१७ रोजी झाले आहे. त्यांच्या परचात त्यांची वारस पत्नी श्रीमती रीना विनल हरिजन यांनी सभासदत्वासाठी अर्ज केलेला आहे. ही सूचना श्रीमती रीना विनल हरिजन यांच्या वतीने देण्यात येत आहे. या रूमच्या संदर्भात कोणताही अधिकार, आक्षेप, व्याजाचा दावा, कर्ज बोजा असेल तर त्यांनी सदर नोटीस दिल्याच्या १५ दिवसांच्या आत सोसायटीचे पदाधिकार्यांना भेटवे. जर या संदर्भात कोणताही आक्षेप आला नाही तर सदर रूम ही श्रीमती रीना विनल हरिजन यांच्या नावे करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

साक्षि
मच्छिंद्रनाथ म. बढले
त्रिमुर्ती को-ऑपरेटिव्ह
हौसिंग सोसायटी लि.

दि. : १२/०८/२०२२

कच्चा सूचना

(निमय - ८(१)पहा)
(स्थायर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी,
निमयावधीकरिता बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिव्हराटायझेशन अँड रिफायन्स ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्हराटायझमेंट अँड, २००२ आणि कलम १३(२) सहाय्यात सिव्हराटायझमेंट (एफोर्समेंट) क्लॉस, २००२ च्या निमय ३ अन्वये प्राप्त अधिकार्यांचा वापर करून दिनांक ०२.०९.२०२० रोजी मागील सूचना जारी करून कर्जादा/हमीदा - जे. साहारा एंजेलिन्स (ग्रोप. श्री. तोलाराम पी गोदा) , श्री. तोलाराम पेराराम गोदा, श्री. भावानी तोलाराम गोदा यांस सुप्रीनेल एकूण नमूद रकम रु. १,९२,८२,७५६.९२ से (एकूण एक कोटी नव्यासह लाख नव्यासह हजार सातशे अठ्ठस आणि बारा पैसे मात्र) या रकमेची परतणे सदर सूचना प्राप्तोच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

कर्जादा/हमीदार रकमेची परतणे करव्यात असवयं उरल्याने, कर्जादा/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमयावधीकरितांनी घ्याली वगळून कच्चात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कच्चा सदर रकमेच्या निमय ८ सहाय्यात सदर अंर्कचे कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप्त अधिकार्यांचा वापर करून दिनांक ०१.१२.२०२१ रोजीचे प्रकृत्य क्र. ८४/एफए/२०२१ मधील सरफेटी अँड २००२ च्या कलम १४(१) अन्वये अनधिकृत मूळ महामार दंडाधिकारी, १९वे कोर्ट, एरवनेने, मुंबई द्वारे मूळ अर्जातूनसह रू १० ऑगस्ट, २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जादा/ताणूक ठरणे आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशाग देण्यात येते की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीची कच्चात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया करिता रकम रु. १,९२,८२,७५६.९२ से अधिक त्यावरील पुढील व्याजाच्या अनिम राहिले.

ताणूक मत्तान्या विमोचनकरिता उल्लेख केलेल्या संदर्भात सरफेटी अंर्कचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जादारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थायर मिळकतीचे वर्णन

रो हाऊस क्र. ११९, बी आणि सी, पवई विहार रो हाऊस सीएचएसएस, चांदिवली गाव, ए. एम. मार्ग, पवई, मुंबई - ४०० ०७६ भाग मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.
श्री. तोलाराम पेराराम गोदा आणि सी. भावानी गोदा

दिनांक : १०.०८.२०२२
ठिकाण : पवई

प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ इंडिया

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED
Regd. Office : 'A' Wing, Marathon Futurex, 18th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN : L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Email: compliance@dnaindia.com Tel: +912271061234

Unaudited financial results for the Quarter ended 30th June, 2022 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended		30-06-2021	Year ended 31-03-2022
	30-06-2022	31-03-2022		
Continuing Operations				
1) Total Income from Operations	114.22	67.29	194.81	648.29
2) Net Profit/(Loss) for the period (before tax)	(716.36)	(344.03)	194.81	(692.03)
3) Net Profit/(Loss) for the period after tax	(716.36)	(344.03)	194.81	(692.03)
4) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)]	3,506.14	1,702.35	(320.07)	2,391.22
5) Equity Share Capital	-	-	-	1177.08
6) Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	(5676.60)
7) Earning per Share (face value Re. 1/- each) (not annualised)				
Basic & Diluted (for Continuing Business (Rs.))	(0.61)	(0.21)	0.17	(0.59)
Basic & Diluted (for Discontinued Business (Rs.))	3.59	1.74	(0.44)	2.62
Basic & Diluted (for Continuing & Discontinued Business (Rs.))	2.98	1.45	(0.27)	2.03
It includes Profit/Losses from discontinued operation	4,222.50	2,049.72	(514.88)	3,086.60

Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed by the company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com. 2) The financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)

For Diligent Media Corporation Limited
Nishkant Upadhyay
Non Executive Director
DIN: 07779721

Balance Sheet of
The National Co-operative Bank LTD
Regd. & Admn. Office:- 214, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021.

Balance Sheet as on 31st March, 2022
(Amount in Rs.)

Capital and Liabilities	Schedule	As on 31-3-2022 (Current year)	As on 31-3-2021 (Previous year)
Capital	1	5,78,87,000.00	5,82,52,150.00
Reserves and Surplus	2	38,16,76,699.76	33,64,95,194.14
Deposits	3	5,24,91,76,460.02	5,06,21,70,080.24
Borrowings	4	0.00	33,98,42,648.20
Other liabilities and provisions	5	60,62,77,577.83	67,04,10,874.93
Total		6,29,50,17,737.61	6,46,71,70,947.51

Form of Profit and Loss Account for the year ended on 31st March 2022
(Amount in Rs.)

		As on 31-3-2022 (Current year)	As on 31-3-2021 (Previous year)
I. Income	13	44,78,16,068.04	52,12,84,220.36
Interest earned			
Other income	14	9,65,65,249.77	14,94,68,274.86
Total		54,43,81,317.81	67,07,52,495.22
II. Expenditure	15	32,31,77,367.65	35,34,42,047.02
Interest expended			
Operating expenses	16	13,48,76,341.54	24,90,94,978.28
Provisions and contingencies	17	6,89,65,452.58	5,88,29,486.03
Total		52,70,19,161.77	66,13,66,511.33
III. Profit/Loss			
Net profit/loss(-) for the year			
Profit/loss(-) brought forward			
Total		1,73,62,156.04	93,85,983.89
IV. Appropriations			
Transfer to statutory reserves			23,50,000.00
Transfer to other reserves			2,39,40,000.00
Transfer to Government/ proposed dividend			
Balance carried over to balance sheet			516.25

For The National Co-operative Bank Limited
for and on behalf of Board of Directors

(Smt. V.K. Patel)
Chief Executive Officer

(CA P.V. Page)
Chairman

(ADV.J.K.Desal)
Vice-Chairman

(ADV.K.S.Desal)
Director

(CA L.W. Kale)
Director

(CS S.T. Kharmate)
Director

INDEPENDENT BANK AUDITOR'S REPORT

To,
The Members,
The National Co-Op. Bank Ltd.
Mumbai -400021

Report on Financial Statements

- We have audited the accompanying Financial Statements of "THE NATIONAL CO-OPERATIVE BANK LIMITED, Mumbai which comprise the Balance Sheet as at 31st March 2022 and Profit and Loss Account and the Cash Flow Statement for the year ended and a summary of significant accounting policies and other explanatory information. The returns of Head Office and 11 Branches audited by us and the returns of all other branches audited by the concurrent/internal auditors of the respective branches are incorporated in these financial statements. Key operations of the Bank are automated. With the key applications largely integrated to the core banking systems it does not require its branches to submit any financial returns. Accordingly, our audit is carried out centrally at the Head Office based on the necessary records and data required for the purposes of the audit being made available to us.

Management's Responsibility for the Financial Statements:

- Management is responsible for the preparation of these Financial Statements that give true and fair view of the financial position, financial performance and cash flow of the Bank in accordance with the Banking Regulation Act, 1949 (as applicable to Co-operative Societies) the guidelines issued by the Reserve Bank of India, the guidelines issued by the National Bank for Agricultural and Rural Development (as applicable) and the Registrar of Co-operative Societies, Maharashtra, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Acts for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the Financial Statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

Auditors' Responsibility:

- Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement.
- An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgments, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the Bank's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

For J. Kala & Associates
Chartered Accountants
FR No: 118769W
Place: Mumbai
Date: 26.07.2022

CA Mohanlal Jain
(Partner)
M. No: 070341
UDIN: 22070341ANQPYT6694

ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आकूती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन प्लॉसचेंज जवळ, आकूती स्ट्रॉरच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००१२

जाहिर सूचना - ताणूक मत्तान्या विक्रीसाठी निवेदा १ - लिलाव
(निमय ८(६) चे तरतुदीकडे पहा)

स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिव्हराटायझेशन अँड रिफायन्स ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्हराटायझमेंट अँड, २००२ च्या निमय ८(६) च्या तरतुदीनुसार स्थायर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य लोक आणि विशेषतः कर्जादा आणि जमीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थायर मालमत्ता जी सिव्हराईड प्रेडिक्टर यॉय्याकडे हाता/ पाऊळ करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती "जसे आहे तिचे आहे" "जे आहे ते आहे", आणि "तेथे ये असेल ते" या आधारे होणार आहे, त्याचे तपासील खाली देण्यात आले आहे.

अ. क्र.	कर्जादाराचे/ सह-कर्जादाराचे/ हनीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह ताणूक मत्तान्या तापशील	धक्काची रक्कम ₹	आयसिल मूल्या (₹) इतरात अनामत ठेव	मालमत्तेच्या तारीखी तारीख आणि वेळ	ई-लिलाव तारीख आणि वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(फ)	(जी)
1.	श्री भृगुनाथ डी सिंग (कर्जादाराचे) आणि श्रीमती निशा भृगुनाथ सिंग (सह-कर्जादार)	प्लॉट क्र. १८०६, १८वा मजला, इमारत क्र.३२८, विंग २८, लोधा अमार्ग, सर्वे क्र. एस् ६८/२, ७०/२, ७०/३, ७०/४, क्लरिफिकेट क्रमांक, कोलारोड, बालकुम, ठाणे-४०००८८ सह एक कार पार्किंग/ मोसामपित क्षेत्र ६४० चौरस फूट	₹ १,२१,१९,०८७/- (दि. ऑगस्ट १९, २०२२ पर्यंत)	₹ १,१०,००,०००/-	सप्टेंबर ०२, २०२२ रोजी सुवा. ११:०० ते ११:०० सायंकाळी ०५:०० पर्यंत	सप्टेंबर १७, २०२२ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक - ([URL Link-https://disposalhub.com](https://url.link/https://disposalhub.com)) मे. नेक्स्टडेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. ताणूकदा/नोटेरी यांना दि. सप्टेंबर १६, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत एकूण धक्काची आणि पुढील व्याजासह रक्कम परतणे करव्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर ताणूक मालमत्तावरील परिसिद्धाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोझीदारांनी बयाणा रक्कम (इंफुएन्सी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, जेवळ ३-५, ७४ टेकनो पार्क, सीएच गेट क्रमांक ०२ समोर, मनेल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००१२ या ठिकाणे ३० दिवसांचे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (ऑनलईन ई पहा) दि. सप्टेंबर १६, २०२२ रोजी ०५:०० वाजेपर्यंत सादर करावी आणि त्यावर तांबी लक्षात घेऊन तांबी प्रस्ताव क्लॉस करू लागू देताई-ऑनलईन दि. सप्टेंबर १६, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ईमेलच्या पत्ते भरण्याच्या पुण्यासाठी बँक पोस्टाह - डीडीची रक्कम केल्या डीमांडसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोझीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे सध्या नसल्याने, स्वाक्षरीकृत निवेदा रक्कमेलाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, जेवळ ३-५, ७४ टेकनो पार्क, सीएच गेट क्रमांक ०२ समोर, मनेल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००१२ येथे दि. सप्टेंबर १६, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वॉलेंट बँककॅलंडरी डीडी/ओसी "आयसीआयसीआय बँक लिमिटेड" यांच्या नावे मुंबई येथे देव सादर कराव्या.

पहाणीसंबंधित, ई-लिलावच्या शर्ती व अटी किंवा निवेदा सादर करण्याची संदर्भित कोणताही खुलासाकारिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेड ७३०४९१५५५५, ८२९११५८७७५ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. नेक्स्टडेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑपीओ अँड असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३. मॅटेस नेट प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व बोली विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकार्यांकडे राखील आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया मेटा, <https://www.icicibank.com/n4p4>.

दिनांक : ऑगस्ट १२, २०२२
ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी
आयसीआयसीआय बँक लिमिटेड

BABA ARTS LIMITED

Regd. Office: 3A, Velecha Chambers, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053
CIN: L72200MH1999PLC19177 • Website: www.babaartslimited.com
Email: babaartslimited@yahoo.com / investors@babaartslimited.com • Tel No.022 2673 3131 • Fax: 022 2673 3375

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022
(Rs. In Lakh except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	133.19	324.77	1,892.18
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	25.49	174.99	411.07
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	25.49	174.99	411.07
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	18.53	145.75	297.55
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	18.82	145.56	298.26
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00
7.	Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	1,711.04
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations			
	1. Basic :	0.035	0.278	0.567
	2. Diluted :	0.035	0.278	0.567

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for quarter ended on 30th June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone quarterly results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website(www.babaartslimited.com).
- The above unaudited results for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 10th August, 2022. The above results have been subjected to limited review by M/s. Anurkumar K Shah & Co., Statutory Auditors of the Company.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Baba Arts Limited
Sd/-
Gordhan P. Tanwani
Chairman & Managing Director
Place : Mumbai
Date : 10th August, 2022
DIN:00049042